



पोलीस आयुक्तालय, औरंगाबाद शहर

डॉ.बा.आं.मार्ग, मिल कॉर्नर, औरंगाबाद शहर-४३१००१ (महाराष्ट्र)

दि.१५/०४/२०१८

प्रेसनोट

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी गुन्हे शाखेकडून २४ तासांच्या आत जेरबंद.

दि.१५/०४/२०१८- क्रांतीचौक पोलीस ठाणे हद्दीत क्रांतीचौक ते पैठण गेट रोडवर काल दि.१४.०४.२०१८ रोजी वाजेच्या सुमारास आशिष संजय साळवे यास जुन्या भांडणाच्या कारणावरून सुरु असलेल्या वादातून १) अविनाश गौतम जाधव २) कुणाल गौतम जाधव यांनी संगनमताने तीष्ण धारदार शस्त्राने पोटात मारून गंभीर जखमी करून त्याचा खून केला अशी फिर्याद मयताचा भाऊ नामे सचिन संजय साळवे वय २६ वर्ष रा.रामनगर औरंगाबाद यांनी दिल्यावरून पोलीस ठाणे क्रांतीचौक येथे गु.र.न.१२७/१८ कलम ३०२,३४ भा.द.वी.प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.

सदर गुन्ह्याचे तपासकामी व आरोपीचा शोध घेणेकामी मा.पोलीस आयुक्त श्री.मिलिंद भारंबे आणि पोलीस उप आयुक्त (मुख्यालय) डॉ.दिपाली धाटे-घाडगे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे तपास पथके तयार करण्यात आली होती.

सदरचा गुन्हा करून घटनास्थळावरून फरार झालेले आरोपींचा शोध घेत असतांना गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्री.रामेश्वर थोरात यांना त्यांचे गोपनीय बातमीदारांकडून खात्रीलायक माहिती मिळाली कि, मयत आशिष साळवे याचा खून करून फरार झालेले आरोपी दोघे सख्खे भाऊ असून ते औरंगाबाद ते बीड रोडवर कचनेरफाट्याजवळ एका ढाब्यावर लपून बसलेले आहेत अशी माहिती मिळाल्यावरून श्री. रामेश्वर थोरात यांनी गुन्हे शाखेचे सपोनि.घनश्याम सोनवणे व गुन्हे शाखेच्या पथकासह कचनेर येथे पोहोचून गोपनीय बातमीप्रमाणे कसोशीने शोध घेतला असता कचनेर येथील साई चूल धाबा येथे १)अविनाश गौतम जाधव वय २२ वर्ष रा.गल्ली न.३ रामनगर औरंगाबाद २) कुणाल गौतम जाधव वय २० वर्ष रा.सदर यांना शिताफीने छापा टाकून पकडले आहे. सदर दोघांना आज दि.१५.०४.२०१८ रोजी ताब्यात घेवून विश्वासात घेवून अधिक विचारपूस करता जुन्या भांडणाचे कारणावरून गुन्हा केल्याचे सांगितले आहे. यामागील सत्य कारणाबाबत अधिक तपास करण्यात येत असून पुढील तपासकामी त्यांनी पोलीस ठाणे क्रांतीचौक ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, पोलीस उप आयुक्त (मुख्यालय) डॉ.दिपाली धाटे-घाडगे, रामेश्वर थोरात सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे,पोहेका/सुभाष शेवाळे,पोना/सतीश हंबर्ड विजयानंद गवळी, पोशी/अश्रफ सय्यद,सिद्धार्थ थोरात यांनी बजावली आहे.

Sd/-

(रामेश्वर थोरात)

सहा.पोलीस आयुक्त (गुन्हे)

औरंगाबाद शहर